

# भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.

१३२०, सदाशिव पेठ, पुणे. आयोजित,

भरत करंडक 'महिला एकपात्री' स्पर्धा (२०१८-१९)

## नियमावली

- १) ही स्पर्धा १८ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी आहे.
- २) स्पर्धा २४ मार्च २०१९ रोजी 'भरत नाट्य संशोधन मंदिर', सदाशिव पेठ, पुणे येथे तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये होईल.
- ३) स्पर्धेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी निकाल व बक्षिस समारंभ होईल.
- ४) स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु.२००/- आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही.
- ५) प्रवेश अर्जासोबत स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो, संहितेच्या २ प्रती, 'सेन्सॉर मान्यता प्रमाणपत्र' किंवा DRM नंबर किंवा सेन्सॉर बोर्ड सभासदाची एका प्रयोगाची मान्यता व लेखकाचे परवानगीपत्र देणे आवश्यक आहे.
- ६) सादरीकरणाची मुख्य भाषा मराठी राहिल. विषयाचे बंधन नाही. नाट्यप्रवेशही चालेल.
- ७) सादरीकरणात स्पर्धकाने किमान दोन पात्रे अभिनीत करणे आवश्यक आहे.
- ८) प्रत्येक सादरीकरणाची कालमर्यादा, किमान ८ मि. व कमाल १० मि. राहिल.
- ९) प्रवेशअर्ज दि. ३ मार्च २०१९ पासून भरत नाट्य संशोधन मंदिर येथे कार्यालयीन वेळात (स. ९ ते दु.११.३० व संध्या ५ ते ८) दिले व स्वीकारले जातील. तसेच <http://bharatnatyamandir.org/FrmENG/DownloadDocs.aspx> ह्या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहेत.
- १०) प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ मार्च २०१९ आहे.
- ११) स्पर्धकांना सादरीकरणासाठी संस्थेतर्फे १ लेव्हल (६"x ३"x १"), १ टेबल, २ खुर्च्या व २ मोडे देण्यात येतील. याव्यतिरिक्त लागणाऱ्या गोष्टी स्पर्धकांनी आपापल्या जबाबदारीवर आणाव्यात.
- १२) स्पर्धेसाठी माईक / ध्वनी व्यवस्था देण्यात येणार नाही.
- १३) स्पर्धेमध्ये अभिनयाला महत्व दिले जाईल. रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत, इ. बाबींचा विचार गुण देताना होईलच असे नाही.
- १४) स्पर्धकांना प्रवासखर्च, भोजन किंवा अन्य कोणताही खर्च संस्थेतर्फे देण्यात येणार नाही.
- १५) प्रथम ३ विजेत्यांना स्मृतिचिन्ह व अनुक्रमे रु.१०००/-, रु.७५०/- व रु.५००/- असे पारितोषिक दिले जाईल.
- १६) परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहिल.
- १७) स्पर्धेच्या नियमात किंवा कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राहिल. प्रवेश देणे व कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारण्याचा हक्क संयोजक राखून ठेवीत आहेत.

संपर्क : - ९२२५६०५४७८, ९८८११३५७९८.

# भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.

१३२०, सदाशिव पेठ, पुणे. आयोजित,

भरत करंडक 'महिला एकपात्री' स्पर्धा (२०१८-१९)

## स्पर्धा अर्ज

आपल्या भरत करंडक महिला एकपात्री स्पर्धेत मी सहभागी होऊ इच्छिते. स्पर्धेच्या नियमावलीची प्रत मला मिळाली असून ती मला मान्य आहे. या अर्जासोबत मी प्रवेश मूल्य रु.२००/- रोख भरित आहे.

स्पर्धकाचे नाव -

जन्मतारीख -

पत्ता -

फोन नं -

संहितेचे नाव -

लेखकाचे नाव -

संहितेच्या २ प्रती , सेन्सॉर प्रमाणपत्र प्रत , लेखकाचे परवानगी पत्र , सोबत दिले आहे.

डी.आर.एम. नं. (असल्यास) -

तरी या स्पर्धेसाठी माझा अर्ज स्वीकारावा ही विनंती.

आपली विश्वासू,

(स्वाक्षरी)

पावती क्र. -

दिनांक -